

# नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. २७ सप्टेंबर २०१९

## दहाही झोनमध्ये प्लास्टिक बंदी

### बाबत जनजागृती

विद्यार्थी व नागरिकांनी घेतली प्लास्टिक निर्मूलनाची  
शपथ

नागपूर, ता.२७ : 'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत मनपाच्या दहाही झोनमध्ये प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात आली. मनपाच्या शाळांसह इतर शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी व नागरिकांनी यावेळी प्लास्टिक निर्मूलनाची शपथ घेतली.

शुक्रवारी (ता.२७) मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी या दहाही झोनमधील विविध ठिकाणी मनपाच्या पथकाद्वारे 'सिंगल यूज प्लास्टिक'च्या वापराचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, औषधांचे दुकान, बाजार आदी ठिकाणी नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक'चा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच यावेळी दुकानदार, नागरिकांना कापडी पिशव्यांचे वितरण करून

त्यांना कापडी पिशव्यांचा नियमित वापर करण्याबाबतही जनजागृती करण्यात आली. दहाही झोनमधील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्लास्टिक बंदीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली.

पोलिस लाईन टाकळी येथील पोलिस तलावाच्या परिसरातील प्लास्टिक उचलून नागरिकांनी प्लास्टिकमुक्तीकडे महत्वाचे पाउल टाकले. कॉटन मार्केटमध्ये नागरिकांना मनपातर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनीही 'सिंगल यूज प्लास्टिक'चा वापर न करण्याची शपथ घेतली. यावेळी मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून प्लास्टिक निर्मूलनाबाबत जनजागृती केली.

### चहासाठी मातीचे कप

'सिंगल यूज प्लास्टिक'चा वापर टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने मोठा पुढाकार घेतला आहे. शहरातील चहाची दुकाने, कॅन्टीन येथे चहासाठी सर्रासपणे प्लास्टिकचे कप वापरले जातात. नागपूर महानगरपालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत मनपा मुख्य कार्यालयासह धंतोली, धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर या झोनमध्ये बचत गटांद्वारे कॅन्टीन चालविण्यात येत आहेत. या कॅन्टीन संचालित करणा-या बचत गटाच्या महिलांनीही मनपाच्या प्लास्टिक निर्मूलन अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. कॅन्टीनमध्ये चहासाठी आता मातीचे कप वापरण्याचा महत्वाचा निर्णय नागपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात आला आहे. शुक्रवार (ता.२७)पासून प्रायोगिक तत्त्वावर मनपा मुख्यालयातील 'पोटोबा' व

नेहरूनगर झोनमधील बचत गटाद्वारे संचालित कॅन्टीनमध्ये मातीच्या कपमध्ये चहा दिला जात आहे.